

धार्मिक देवस्थानांच्या बांधकामा संदर्भात परवानगी
देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
गृह विभाग (विशेष)


परिपत्रक क्र.सीटीओम २०००/ प्र.क्र.२४ / विशा- १ ब,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक : ४ जून, २००१.

- वाचा :- १) महसूल व वन विभागाचे परिपत्रक क्र.एनएपी १०८५/१०५७८३/ (१११) ल.२,
दिनांक १४.१०.२०००.
२) या विभागाचे समक्रमांकाचे परिपत्रक दिनांक ७ जून २००० व ३१ जुलै २०००.

परिपत्रक

धार्मिक देवस्थानांच्या किंवा इतर धार्मिक प्रयोजनासाठी सरकारी जमीन देण्यापूर्वी किंवा बांधकामासंदर्भातील प्रस्तावाबाबत अवलंबण्याच्या विहित कार्यपद्धतीबाबत उपरोक्त शासन परिपत्रकान्वये कळविण्यात आले होते.

२. उपरोक्त पार्ष्वभूमीवर शासनाचे असे आदेश आहेत की, धार्मिक देवस्थानांच्या बांधकाम, पुनर्बांधकाम किंवा या प्रयोजनार्थ भूखंड मंजूर करण्यासंदर्भातील सर्व प्रकरणात या विभागाची शासन स्तरावर पूर्व सहमती प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे. शासनाची परवानगी नसताना जर जमीन प्रदान झाली तर पुढे उद्भवणाऱ्या परिणामांसाठी संबंधित खात्याचे सचिव जबाबदार राहतील याची कृपया नोंद घ्यावी.


[र. य. नलावडे]

अवर सचिव, महाराष्ट्र शासन, गृह विभाग (वि.).

प्रति,

मंत्रालयीन विभागांचे सर्व प्रधान सचिव / सचिव,
सर्व आयुक्त, महसूल,
सर्व जिल्हाधिकारी,
सर्व पोलीस आयुक्त,
सर्व पोलीस अधीक्षक.